



महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
खोली क्र. ५५७ (वि), ५ वा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दूरध्वनी क्र ०२२२२७९३३४/२२७९४१७२-४

Email ID : vrishali.bhingarde@nic.in

क्रमांक :- प्रतिनि १५२१/प्र.क्र.२०४/१४-अ

दिनांक : ०३ फेब्रुवारी, २०२२

प्रति,

सह/उप सचिव (आस्थापना),
सर्व मंत्रालयीन विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

- विषय अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार,
:- जि. पालघर या कार्यालयातील उच्चश्रेणी लघुलेखकाचे रिक्त पद
प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत
- संदर्भ:- १) सा.प्र.वि. शा.नि. क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.१३७/का. १२,
दिनांक १७-१२-२०१६
२) सा.प्र.वि. शा.नि. क्र.संकीर्ण-२०१७/प्र.क्र.१२०/कार्या-१४,
दिनांक ३१-०८-२०१७.
३) अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका यांचे
क्र.व.वि.श.म./आस्था/४१०/२१, दिनांक २३-०७-२०२१ रोजीचे पत्र
४) नगर विकास विभाग नस्ती क्र.वविम-१९२०/प्र.क्र.१६४/नवि-२३ यांचा
प्रस्ताव

महोदय/महोदया,

संदर्भाधिन क्र. १ येथील दिनांक १७-१२-२०१६ च्या शासन निर्णयान्वये प्रतिनियुक्तीचे धोरण निश्चित करण्यात आले असून, संदर्भाधिन क्र.२ येथील दिनांक ३१-८-२०१७ च्या शासन निर्णयान्वये मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीबाबत कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. संदर्भाधिन क्र.३ येथील पत्रान्वये अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका या कार्यालयातील निवडश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुलेखक संवर्गातील रिक्त पदांपैकी "लघुलेखक" हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याची नगर विकास विभागाकडे मागणी केली आहे. त्यास अनुसरून संदर्भाधिन क्र. ४ येथील प्रस्तावान्वये नगर विकास विभागाने अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका या कार्यालयातील "लघुलेखक" चे १ रिक्त पद भरण्याबाबत या विभागास विनंती केली आहे.

२. अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका या कार्यालयातील "उच्चश्रेणी लघुलेखक" चे पद प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी मंत्रालयीन विभागातील उच्चश्रेणी लघुलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून इच्छुकता मागविण्यात येत आहे.

मंत्रालयीन विभागातील पदाचे नांव	अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यालयातील प्रतिनियुक्तीने भरावयाचे पदनाम व संख्या	प्रतिनियुक्तीच्या ठिकाणावरील कार्यालयीन पत्ता
१	२	३
उच्चश्रेणी लघुलेखक	लघुलेखक (उच्चश्रेणी) १ पद	अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार, जि. पालघर

३. उपरोक्त पदावर प्रतिनियुक्तीने जाण्याकरिता इच्छुक मंत्रालयीन विभागातील, उच्चश्रेणी लघुलेखकांनी आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे अर्ज सादर करावा कोणत्याही परिस्थितीत या विभागाकडे थेट अर्ज करू नयेत. थेट प्राप्त झालेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही. सामान्य प्रशासन विभाग, शा.नि. दिनांक १७.१२.२०१६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ५ (अ)(८) मध्ये नमूद केल्यानुसार नियमित नियुक्तीपासून किमान ७ वर्षे सेवा कालावधी पूर्ण करत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांची या विभागाकडे शिफारस करण्यात येऊ नये.

४. सर्व संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी इच्छुक कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संदर्भाधिन शासन निर्णयातील तरतूदीनुसार अर्जांची छाननी करून खालील माहितीसह आपल्या विभागाच्या सचिवांच्या मान्यतेने इच्छुक कर्मचाऱ्यांचा प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव खालील माहितीसह या कार्यासनाकडे दिनांक ११-०२-२०२२ पर्यंत पोहोचतील अशारीतीने (नोंदणी शाखेत पाठवू नये) पाठवावा :-

१)	कर्मचाऱ्याचे संपूर्ण नांव व पदनाम	
२)	जन्मदिनांक	
३)	प्रथम नियुक्तीचा दिनांक	
४)	सेवानिवृत्तीचा दिनांक (पहा शा.नि.दिनांक १७-१२-२०१६ मधील तरतुद ५ (ब) (६))	
५)	शैक्षणिक अर्हता	
६)	भ्रमणध्वनी क्रमांक	
७)	मागील ३ वर्षांच्या गोपनीय अहवालाच्या छायाप्रती (मूळ गोपनीय अहवाल पाठवू नयेत)	
८)	मत्ता व दायित्व सादर केली आहेत का? (दि.३१.३.२०२१ रोजीचे)	
९)	५०/५५ व्या वर्षी पुनर्विलोकन केले आहे का? (लागू असल्यास)	
१०)	संबंधित कर्मचाऱ्याला यापूर्वी प्रतिनियुक्ती दिली असल्यास तपशील (पद, ठिकाण व कालावधी)	
११)	संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु अथवा प्रस्तावित आहे काय?	

५. एकदा निवड झालेल्या कर्मचाऱ्याला त्याचे नांव मागे घेता येणार नाही. तसेच, आपल्या विभागातून सदर पदावर प्रतिनियुक्तीसाठी जाण्यास कोणीही कर्मचारी इच्छुक नसल्यास तसेही कृपया दिनांक ११-०२-२०२२ पर्यंत या विभागास कळविण्यात यावे.

६. सद्यःस्थितीत शासनाने सरळसेवा भरतीवर निर्बंध घातले असल्याने प्रतिनियुक्तीने रिक्त होणाऱ्या पदावर तत्काळ कर्मचारी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. मंत्रालयील लघुलेखक संवर्गात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी नियुक्ती करण्यास विभागाने सहमती दिल्यास त्या कर्मचाऱ्याच्या बदल्यात/जागी संबंधित विभागास तातडीने उच्चश्रेणी लघुलेखक उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही याची विभागांनी नोंद घ्यावी.

७. सदर पत्राची प्रत महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरील संदेशफलक या टॅबखाली प्रसिध्द करण्यात येत आहे

आपला,

(ग.भि.गुरव)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

- प्रत :- १) उप सचिव (कार्यासन -नवि-२३), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२
२) अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार, जि. पालघर यांना त्यांच्या दिनांक २३-०७-२०२१ च्या पत्रास अनुसरून सादर.
३) सा.प्र.वि./१४-अ (संग्रहार्थ)